

Survey NO: 25/2

अहवाल दिनांक: 31/10/2022

गाव नमुना सात (अधिकार अभिलेख पत्रक)

गाव :- खेरी(खुर्द)त.सा.क्र 50 अ (536062)

ULPIN : 31364903818

भूमापन क्रमांक व उपविभाग : 25/2

तालुका :- हिंगणा

जिल्हा :- नागपूर



31364903818

भूधारणा पद्धती:

भोगवटादार वर्ग-1

क्षेत्र, एकक व आकारण	खाता क्र.	भोगवटादाराचे नाव	क्षेत्र	आकार	पो.ख.	फ.फा.	शेताचे स्थानिक नाव:	कुळ, खड व इतर अधिकार
क्षेत्र, एकक व आकारण	आर.वो.मी.	211	मे.अभिजित एम ए टी सी नागपूर रैनजि प्रा.लि.	40.00.00	300.00	(456)		कुळाचे नाव व खंड
अधिकृत	क्षेत्र							इतर अधिकार
अधिकृत	क्षेत्र							अधिकृत वापर - औद्योगिक (मानवाण बाहेरील)
अधिकृत	क्षेत्र							मा.कोर्ट विद्यमान वहासीलदार हिंगणा यांचे कार्यालय
अधिकृत	क्षेत्र							रा.मा.क्र.2/NAP-34/10-11 आदेश पारित दि.17/05/13 अन्वये सर्वे न.
अधिकृत	क्षेत्र							25 आराजी 0.59 पैकी 0.40 हे आ.औद्योगिक सनद अकृषक
अधिकृत	क्षेत्र							करण्यात आले (431)
अधिकृत	क्षेत्र							बोजा - मासुल प्रमाणपत्र
अधिकृत	क्षेत्र							मा.वहासीलदार हिंगणा यांचे पत्र क्र.प्रस्तु-1/वहा.हि./काजी.
अधिकृत	क्षेत्र							54/19 दिनांक 19/11/19 अन्वये सदर गट न.वर मासुल एकवाकी
अधिकृत	क्षेत्र							रक्कम रु 655125 असल्यामुळे बोजा नोंद (463)
अधिकृत	क्षेत्र							
अधिकृत	क्षेत्र							प्रलंबित केरदार: नाही.
अधिकृत	क्षेत्र							शेताचा फेरफार क्रमांक: 456 व दिनांक: 11/03/2020
अधिकृत	क्षेत्र							सीमा आणि भूमापन चिन्ह:

टीप :- या ७/१२ दरोळ नाय नमुना - १२ मधील पिकाचे एकूण क्षेत्र हे सकृतदर्शनी गाव नमुना - ७ च्या एकूण क्षेत्राच्या मेळत नाही. याबाबत संबंधितांनी पिकाच्या क्षेत्राची दुरुस्ती करून घ्यावी.

गाव :- खेरी(खुर्द)त.सा.क्र 50 अ (536062)

गाव नमुना बारा (पिकांची नोंदवही)

तालुका :- हिंगणा

जिल्हा :- नागपूर

वर्ष	हंगाम	खाता क्रमांक	पिकाचा प्रकार	पिकाचे नाव	जल सिंचित	अजल सिंचित	जल सिंचनाचे साधन	लागवडीसाठी उपलब्ध नसलेली जमीन	शेरा
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	स्वरूप क्षेत्र	(११)
2021-22	संपूर्ण वर्ष	211			हे.आर. वो.मी	हे.आर. वो.मी		(९) (१०)	
								हे.आर. वो.मी	
								बराई घट	40.0000

टीप :- * सदरची नोंद मोबाइल अप द्वारे घेणेत आलेली आहे



Wednesday, October 20, 2010

4:25:09 PM

पावती

Original

नोंदणी 39 म.

Regn. 39 M

पावती क्र. : 5001

गावाचे नाव खैरी खुर्द

दिनांक 20/10/2010

दस्तऐवजाचा अनुक्रमांक

हगन - 05000 - 2010

दस्ता ऐवजाचा प्रकार

अभिहस्तांतरणपत्र

सादर करणाराचे नाव: मे. अभिजीत MADC नागपूर एनर्जी प्रा. लि. तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता
श्री. मनोज कुमार S/o वासुदेव जयस्वाल - -

नोंदणी फी

:-

20000.00

नक्कल (अ. 11(1)), पृष्ठांकनाची नक्कल (आ. 11(2)),

:-

380.00

रुजवात (अ. 12) व छायाचित्रण (अ. 13) -> एकत्रित फी (19)

एकूण

रु.

20380.00

आपणास हा दस्त अंदाजे 4:39 PM ह्या वेळेस मिळेल

DELIVERED

दुय्यम निबंधक
हिंगणा

बाजार मुल्य: 1800000 रु. मोबदला: 2200000 रु.
भरलेले मुद्रांक शुल्क: 99000 रु.

मे. अभिजीत



Wednesday, October 20, 2010

4:27:56 PM

पावती

Original

नोंदणी 39 म.

Regn. 39 M

दस्तावेजाचा अनुक्रमांक

हगन-5000-2010

पावती क्र. : 344

गावाचे नाव खैरी खुर्द

दिनांक 20/10/2010

अर्जाचा अनुक्रमांक

हगन - 02507 -

दस्ता वेजाचा प्रकार

अभिहस्तांतरणपत्र

सादर करणाराचे नाव: मे. अभिजीत MADCS नागपूर एनर्जी प्रा. लि. तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता
श्री मनोज कुमार S/O वासुदेव जयस्वाल - -

जादा नादणी फी अनुच्छेद 17

:-

2000.00

एकूण

रु.

2000.00

दुय्यम निबधक
हिंगणा



सत्यमेव जयते

INDIA NON JUDICIAL Government of Maharashtra

e-Stamp

Issued by:
Stock Holding Corporation of India Ltd.
Location: NAGPUR
Signature: *[Signature]*
Details can be verified of www.shcilestamp.com

Certificate No.	: IN-MH01291153033113I
Certificate Issued Date	: 19-Oct-2010 02:04 PM
Account Reference	: SHCIL (FI)/ mhshcil01/ NAGPUR/ MH-NGP
Unique Doc. Reference	: SUBIN-MHMHSHCIL0101367308618822I
Purchased by	: ABHIJEET MADC NAGPUR ENERGY PVT LTD
Description of Document	: Article 25(b)to(d) Conveyance
Property Description	: SURVEY NO. - 25, MOUZA - KHAIRI KHURD, TAH - HINGNA
Consideration Price (Rs.)	: 22,00,000
	(Twenty Two Lakh only)
First Party	: ABHIJEET MADC NAGPUR ENERGY PVT LTD
Second Party	: SHEETAL MAHENDRAKUMAR MATE
Stamp Duty Paid By	: ABHIJEET MADC NAGPUR ENERGY PVT LTD
Stamp Duty Amount(Rs.)	: 99,000
	(Ninety Nine Thousand only)



Please write or type below this line

ह ग न	
५०००	२०९०
९/९९	



सन २०१० नुसार येणारे
मुल्यांकन १९०० ००००/-
[Signature]
सह दुय्यम निबंधक
हिंगणा

Statutory Alert:

- 1 The authenticity of the Stamp Certificate can be verified at Authorised Collection Centers (ACCs), SHCIL Offices and Sub-registrar Offices (SROs).
- 2 The Contact Details of ACCs, SHCIL Offices and SROs are available on the Web site "www.shcilestamp.com"

SALE - DEED

{PART OF SURVEY NO.25 , ADMEASURING 0.40 HR, out of
total land area admeasuring 0.89 HR , P. H. NO. 50-A , MOUZA:
KHAIRI (KHURD) TAHSIL : HINGNA, DISTRICT: NAGPUR}

SALE CONSIDERATION - ₹ 22,00,000/-

MARKET VALUE - ₹ 18,00,000/-

STAMP DUTY PAID - ₹ 99,000/-

REGISTRATION CHARGES - ₹ 22,000/-

THIS **SALE-DEED** is executed on this 19th day of
OCTOBER 2010 at Hingna ,

ह ग न	
४००	२०१०
२	१९



BETWEEN

SHRI SHEETAL S/O MAHENDRAKUMAR MATE (PAN NO. ABHPM4940R) aged about 33 years, Occupation: Agriculturist , resident of Mate Chowk, Gopal Nagar, Nagpur hereinafter called **"THE VENDOR/SELLER"**, which expression shall include unless context or meaning otherwise requires, legal heirs, successors in interest , executors, transferees, assignees etc. on the **FIRST PART**.

AND

M/S ABHIJEET MADC NAGPUR ENERGY PRIVATE LIMITED, a Company duly incorporated & registered under for Abhijeet MADC Nagpur Energy Private Limited


Authorised Signatory



the provisions of Companies Act, 1956 having its Registered Office at 39, Ambazari Layout , Nagpur 440001 (PAN NO. AAGCA 5519 B) hereinafter called "**THE TRANSFEREE/PURCHASER**" (which expression shall unless context or meaning otherwise requires mean and include the Company itself, its successors in interest, administrators, liquidators, assigns,) through its authorised signatory Shri Manojkumar S/o Vasudeo Jaiswal , Aged about 39 years Occupation: Service, residing at Flat No 101, "C" Wing, Majestic Hights (NIT Housing Colony) Ramnagar, Nagpur-440010 who has been authorized to sign this document for, on its behalf and in its name, by resolution passed by the Board of Directors at the meeting held on 22 April 2009 at their registered office of the

SECOND PART.

ह म क	
५०००	२०९०
३	९९



WHEREAS the vendor is absolute owner of the property bearing Survey no. 25, P.H. No.50-A, admeasuring 0.89 HR (2.00 Acres), Land Revenue Rs. 2.00 situated at Mouza : Khari (Khurd), Tahsil: Hingna and District: Nagpur.

WHEREAS for cogent reasons and good causes the Vendor on the request of the Purchaser has decided to sell 0.40 HR (1.00 Acre) of the aforesaid property out of total 0.89 HR of the property (the said area is duly identified and is marked in red colour on the map annexed with this sale deed) , to the purchaser and to utilize the sale proceeds thereof for buying another agricultural land or for any other purpose in his best interest; for a total valuable consideration of ₹ **22,00,000/- (Rupees Twenty-two Lac Only)** paid to the Vendor upon terms and conditions, detailed in this present hereinafter.

for Abhijeet MADC Nagpur Energy
Private Limited


Authorised Signatory



NOW THIS DEED OF SALE WITNESSETH AS UNDER

1. The Vendor has received entire consideration of the sale transaction of ₹ 22,00,000/- (**Rupees Twenty-two Lac Only**) by cheque no. **833503** dated **19-10-2010** drawn at **Axis Bank Limited, Civil Lines Branch, Nagpur** and acknowledges the receipt of the same. The Vendor does hereby grant, Convey, assign and transfer the property, more particularly described in the Schedule hereunder written forever along with all trees and standing crops thereon along with all easementary rights appurtenant thereto etc to hold the same by the Purchaser as absolute owners thereof and free from all encumbrances and or charges whatsoever.

2. The Vendor has put the Purchaser in actual, physical vacant and legal possession of the said Property, (more particularly described in the Schedule hereto) absolutely, wholly, permanently and for all times to come, to hold, own, use, occupy, enjoy or in any other manner and/or way, deal with the said Property, without any let or hindrance from any person/s claiming through or under the Vendor.

THE VENDOR HEREBY COVENANT WITH THE PURCHASER AS UNDER:

4000	2090
8	95



1. The Vendor has clear, good, valid and marketable title in respect of the property hereby sold. The Vendor has full and absolute right to sell the said property in any manner whatsoever.

For **Abhijeet MADC Nagpur Energy Private Limited**




Authorised Signatory



2. That, the property which is subject matter of this deed is free from all encumbrances, charges, gift, lien, mortgage, sale, government reservations, Ceiling Acts etc. The said property is not belonging to any tribal (Adivasi). However, if any encumbrance, charge, lien, action etc., whatsoever, is found to be subsisting or existing on the part of the Vendor, then the Vendor shall always keep and hold the Purchaser duly and effectively saved and indemnified in this respect and shall always make good any loss, injury, damages etc., if caused to or suffered by the Purchaser, on account of such encumbrance, charge, lien, action etc.

3. That the Vendor has done nothing, to incur forfeiture or to invalidate the ownership of the said property.

4. The said Property shall be quietly entered into and upon and held and enjoyed and the rents and profits received there from by the Purchaser; without any interruption or disturbance by the Vendor or any person claiming through or under him and without any disturbance or intervention by any person whatsoever



5. That, the Vendor will at the cost of the purchaser requiring the same, execute and do every such assurances or thing necessary for the further or more perfectly assuring the said property to the Purchaser, their successors and assigns reasonably required.

6. That, the interest hereby transferred subsists and the Vendor has power to transfer the right, title and interest and to sell the said Property. The Vendor further covenant that

for Abhijeet MADC Nagpur Energy
Private Limited




Authorised Signatory



the entire property is his exclusive and absolute property and none else has any right, title or interest in the same, and the Vendor agrees & undertake to keep the Purchaser fully indemnified against any action or claim of any person whosoever. The Vendor will handover all the original documents title documents like sale deed etc after execution of this sale deed.

7. That, the Vendor shall support the applications etc., as may be required to be signed by them for making the said property fully and effectively transferred in the name of the Purchaser and shall sign all mutation applications, and any other applications required for enjoyment of the said property for ever, application for transfer of electricity, water meter etc., if so required.

8. It is further agreed between the Parties that the Vendor has paid all the proportionate outgoings till date on account of Government taxes, Land Revenue, electricity/ energy charges, water charges cesses, etc. and in future, in case any arrears up to the date of execution of Sale Deed are found, the same shall be paid by the Vendor. The Purchaser from today onwards shall pay the same and keep indemnified the Vendor for payment thereof from the date of execution of this Sale Deed.



9. The Vendor has today delivered vacant possession of the entire property hereby sold and transferred absolutely and forever and the Purchaser have received the possession from the Vendors on the date of execution of this Deed.

For Abhijeet MADC Nagpur Energy
Private Limited


Authorised Signatory



10. That, the Vendor hereby covenant with Purchaser that he shall, at the request of the Purchaser and at Purchaser's costs do or execute or cause to be done all such lawful acts, deed and things for further and more perfectly conveying and assuring the said property to the Purchaser and every part thereof.

11. That, the Vendor further covenant with the Purchaser that the Vendor has good and marketable title and absolute right and full authority to grant, convey, assign and transfer the said property by way of sale to the Purchaser absolutely and for ever. The Vendor thus further covenants with the Purchaser that in the event of the Vendor's title being found to be defective and the Purchaser suffers any loss or in the event of the Purchaser losing possession of the said property or being required to pay any penalty on account of the aforesaid reason the Vendor hereby undertakes to indemnify the Purchaser of all losses with interest and costs, if any, and the Vendor shall pay the same, if required.

12. The Vendors declares that there is no impediment of any kind which will disable the Vendors from transferring the said property to the Purchaser.

13. That the said property hereby sold is believed and shall be taken to be correctly described in the schedule hereunder written and if any mis-statement, error or omission shall be discovered, the same shall not annul this sale but all the same such mis-statement, error omission will always be subject to correction by the parties of this deed.

For Abhijeet MADC Nagpur Energy
Private Limited


Authorised Signatory





14. That, all the expenses on account of preparation of the Sale Deed including payment of Stamp-Duty and Registration fees payable thereof and other out-of-pocket expenses have been paid by the Purchaser.

SCHEDULE OF PROPERTY

ALL that piece and parcel of Land admeasuring 0.40 HR (1.00 Acre) marked in red colour on the khasara map attached with this deed which is a part of ALL that piece and parcel of Land bearing Khasara No.25, P. H. No. 50-A, Bhogwatdar Class : I total admeasuring 0.89 HR (2.00 Acre) , Land Revenue Rs.2.00 , Situated at Mouza : Khairi (Khurd) , Tehsil & Taluka : Hingna, District: Nagpur (Maharashtra) along with all standing crops, trees and easementary rights, bounded as under:-

EAST:- 22/1 & 22/2

WEST:-Nala & survey no. 44

NORTH:- survey no. 26

SOUTH:- Survey No. 24

IN WITNESS WHEREOF the Parties have put their respective hands the day and year first above written.

ह ग न
५००० / २०९०
WITNESSES: ८९९



1.  (SHEETAL MAHENDRAKUMAR MATE)

VENDOR

for Abhijeet MADC Nagpur Energy
Private Limited


Authorised Signatory



for Abhijeet MADC Nagpur Energy
Private Limited



Authorised Signatory

2.

ABHIJEET MADC NAGPUR ENERGY**PRIVATE LIMITED** through its

authorized signatory Shri

Manojkumar Jaiswal

PURCHASER

SHCIL-MAHARASHTRA

SHCIL, 301, CENTER POINT, DR. B. AMBEDKAR ROAD, PAREL, MUMBAI, MUMBAI, Maharashtra, INDIA, PIN CODE - 400012

Tel : 022-61778151

E-mail :

Mode of Receipt


Account Id : mhshcil01

Account Name : SHCIL-MAHARASHTRA

Receipt Id : RECIN-MHMHSHCIL01012075439534091

Receipt Date : 19-OCT-2010

Received From : ABHIJEET MADC NAGPUR ENERGY PVT LTD	Pay To :
Instrument Type : PAYORDER	Instrument Date : 19-OCT-2010
Instrument Number : 086672	Instrument Amount : 99000 (Ninety Nine Thousand only)
Drawn Bank Details	
Bank Name : AXIS BANK LTD	Branch Name : NAGPUR
Out of Pocket Expenses : 0.0 ()	



गांव नमुना सात (अधिकार अभिलेख पत्रक)

(महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१ यातील नियम ३, ५, ६, आणि ७)

गांव <u>अवरी मुंद</u>	तालुका <u>हिंगोली</u>	जिल्हा <u>नागपूर</u>
भुमापन क्रमांक <u>२५</u>	भुमापन क्रमांकाचा उपविभाग <u>क</u>	भुधारणा पद्धती <u>सिमा महसूलकार माट</u>
शेताचे स्थानिक नाव	भोगवटदाराचे नांव <u>व. ग. धोळे नागपूर</u>	
लागवडीयोग्य क्षेत्र	हेक्टर	आर
<u>०.८८</u>	<u>०.८८</u>	
एकुण	<u>०.८८</u>	
पोटखराब (लागवडीयोग्य नसलेले)		
वर्ग (अ)		
वर्ग (ब)		
एकुण		
रुपये	पैसे	
<u>२-००</u>	<u>००</u>	
आकारणी		
जुडी किंवा विशेष आकारणी		
<u>२-००</u>		

गांव नमुना बारा (अधिकार अभिलेख पत्रक)

(महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१ यातील नियम २९)


वर्ष	हंगाम	पिकाखालिल क्षेत्रांचा तपशिल									लागवडीसाठी उपलब्ध नसलेली जमीन		जल सिंचनाचे साधन	जमीन करणाराचे नांव	शेरा
		मिश्र पिकाखालिल क्षेत्र						निर्मळ पिकाखालिल क्षेत्र			स्वरूप	क्षेत्र			
		मिश्रणाचा संकेत क्रमांक	जल सिंचित	अजल सिंचित	घटक पिके व प्रत्येकाखालिल क्षेत्र			पिकाचे नांव	जल सिंचित	अजल सिंचित					
					पिकाचे नांव	जल सिंचित	अजल सिंचित								
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६
२००८	मरिप		हे.आ.	हे.आ.		हे.आ.	हे.आ.		हे.आ.	हे.आ.		हे.आ.			
१०											०.८८				
सत्यप्रतिलिप															
ग्राम स्व. १११०/११० त. सा. क्र. ५० अ. ता. हिंगण्णा, जि. नागपूर.															

सत्यप्रतिनिधि

ब्राम्हण कर्मचारी
त. सा. क्र. १० अ.
ता. हिंगोली, जि. नागपूर.

कोडा
 त. सा. क.
 दस्तावेज
 दिनांक
 प्रमाण
 सन

N — २००१/२००२
 ५० अ
 दिनांक
 प्रमाण
 १/५/००
 — १६८८




प्राप्त दिनांक ११/१०/१०
 त. सा. क. ५० अ.
 ग. ह. दिनांक ११/१०/१०

सत्यप्रतिलिपि

ह ग न	
५००	२०१०
९३	९९



L 1



60ms

Plut G.

ह म न	
4000	2090
म/१९	



Abhijeet MADC Nagpur Energy Private Limited

CERTIFIED TRUE COPY OF THE RESOLUTION PASSED BY THE BOARD OF DIRECTORS OF ABHIJEET MADC NAGPUR ENERGY PRIVATE LIMITED AT THEIR MEETING HELD ON 22ND APRIL, 2009 AT THE OFFICE OF THE COMPANY.

AUTHORIZATION TO PURCHASE LAND

"RESOLVED that the company does purchase, take on lease and/or otherwise acquire the land including Adivasi Land etc, in its own name in the state of Maharashtra."

"RESOLVED FURTHER that Shri Manoj Kumar Jayaswal, Official of the company be and is hereby authorised to do all necessary acts, deeds and things in the matter, including but not limited to, prepare, sign and execute deed of conveyance and all other documents, deeds, affidavits and declarations etc as may be required to acquire/purchase the land from the different sellers, to negotiate and pay the purchase consideration, to deal with all concerned authorities like Land Revenue Department, Registrar/ Sub Registrar etc., to obtain all necessary approvals and clearances and to get the land registered in the name of the company."


"RESOLVED FURTHER that a certified true copy of the above resolution be provided to all concerned for their reference, record and necessary action in the matter."

Certified True Copy
For Abhijeet MADC Nagpur Energy Private Limited

Manoj Kumar Jayaswal
Director
ह ग न
५००/२०१०
१५/१९



ह ग न	
३९०६	२०१०
२३	३०



गांव नमुना क्र. ७, ७ अ, व १२

(अधिकार अभिलेखा पत्रक)

गांव : सावंगी

सा. क्र. ६२

तालुका हिंगणा जिल्हा नागपूर

भु-मापन क्र.	भु-मापन क्र.	मुधारणा पद्धती
१८१	उपविभाग	वर्ग - १
शेताचे स्थानिक नांव		
लागवडी योग्य क्षेत्र	हेक्टर	आर
जिरायत - - -	२ - ७८	
बागायत - - -		
भातशेती - - -		
एकुण -	२ - ७८	
पोटखराब		
लागवडी खाली नसलेले		
वर्ग (अ) -		
वर्ग (ब) -		
एकुण -		
आकारणी	रुपये	पैसे
जुडी किंवा विशेष आकारणी	४ - ५०	
एकुण -	४ - ५०	

भोगवटदाराचे नांव
मै. अभिजीत एम.ए.डी.सी.
एनर्जी प्रा. लि. नागपूर कार्या.
३६ अंबाशरी लेआऊट नागपूर
४४००१०

खाते क्रमांक ८५

कुणचे नांव
इतर अधिकारी - कोर्ट दि.
तहसिलदार हिंगणा येथे
कोर्टातील रा. ना. क्र. २/आ. ६
इतर अधिकारी
ए. ए. २००६/१० नुसार कृ.
कमी. के. क्र. ४०२ दि. ७/६/१०
के. क्र. ४०७ दि. १९/६/१० मो. वर्ग
मध्ये परावर्तीत के. क्र. ४०६
दि. १६/७/१० येथे

सिमा आणि भुमापन चिन्ह

गांव नमुना नारा (पिकांची नोंद वही)

वर्ष	जमिन कसणाऱ्याचे नांव	रित	हंगाम	पिकांसाठी क्षेत्राचा तपशिल										लागवडीसाठी उपलब्ध नसलेली जमिन		शेरा				
				निर्धारित क्षेत्र					निर्धारित क्षेत्र					खाली	वरील					
				पटकापिके व प्रत्येक खालील क्षेत्र					पिकाचे नांव											
				जिरायत	अजल	सिंचित	अजल	सिंचित	पिकाचे नांव	जल	सिंचित	अजल	सिंचित				खाली	वरील		
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७				
				हे.आर.हे.आर	हे.आर.हे.आर	हे.आर.हे.आर	हे.आर.हे.आर	हे.आर.हे.आर	हे.आर.हे.आर	हे.आर.हे.आर	हे.आर.हे.आर	हे.आर.हे.आर	हे.आर.हे.आर	हे.आर.हे.आर	हे.आर.हे.आर	हे.आर.हे.आर				

हंगाम
५००० / २०१०
१६ / १९

ग्राम अधिकारी
सावंगी त. सा. क्र. ६२
तह. हिंगणा, जि. नागपूर.

सत्यप्रतिलिपि

२००६/१०

५००/२०१०
१६/१९



सत्यप्रति लिपी

ग्राम अधिकारी
सावंगी त. सा. क्र. ६२
तह. हिंगणा, जि. नागपूर.

एक ई लेखा संख्या /PERMANENT ACCOUNT NUMBER
ACAPM4922B

नाम /NAME
MAHENDRA ANTUJI MATE

पिता का नाम /FATHER'S NAME
ANTUJI BAJIRAO MATE

जन्म तिथि /DATE OF BIRTH
10-05-1944

हस्ताक्षर /SIGNATURE

आयकर आयुक्त, विदर्भ
COMMISSIONER OF INCOME-TAX, VIDARBH

ह म न
५०२०१/२०१०
१६/१९



महाराष्ट्र Motor Vehicle Rule 18 (a), 1947
पंजीकरण सं. १९३१/१०३/१९९०
स्थान & पता Date of issue २१ MAY २००२
श्री धारामराज उमते
श्री मुन्तवानी ताह हिंगना
श्री नासपुर

पुत्र/पुत्री/पुत्र/पुत्री/पुत्र/पुत्री
श्री मुकुन्दराज

अनुमति प्राप्त है, पूरे भारत में, वाहन के लिए

वैधता के लिए Non Transport Vehicle
दिनांक ०५-२००२ To २०-०५-२०२२

वैधता के लिए Transport Vehicle

हस्ताक्षर
हस्ताक्षर के लिए licence holder



20/10/2010

दुय्यम निबंधक:

दस्त गोषवारा भाग-1

हगन





दस्त क्र 5000/2010

4:27:17 pm

हिंगणा

दस्त क्रमांक : 5000/2010

दस्ताचा प्रकार : अभिहस्तांतरणपत्र

अनु क्र.	पक्षकाराचे नाव व पत्ता	पक्षकाराचा प्रकार	छायाचित्र	अंगठ्याचा ठसा
1	नाव: मे. अभिजीत MADC नागपूर एनजी प्रा. लि. तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता श्री मनोज कुमार S/O वासुदेव जयसवाल - - पत्ता: घर/प्लॉट नं: - गल्ली/रस्ता: - ईमारतीचे नाव: - ईमारत नं: - पेट/वसाहत: - शहर/	लिहून घेणार वय 39 सही		
2	नाव: श्री शितल महेंद्रकुमार माटे पत्ता: घर/प्लॉट नं: - गल्ली/रस्ता: - ईमारतीचे नाव: - ईमारत नं: - पेट/वसाहत: - शहर/गाव: माटे चौक, गोपाल नगर नागपूर तालुका: - पिन: - पॅन नम्बर: ABHPM4940R	लिहून देणार वय 33 सही		



सह दुय्यम निबंधक, वर्ग-२,
हिंगणा.



दस्त गोषवारा भाग - 2

हगन

दस्त क्रमांक (5000/2010)

१९-१९

दस्त क्र. [हगन-5000-2010] चा गोषवारा
बाजार मुल्य : 1800000 मोबदला 2200000 भरलेले मुद्रांक शुल्क : 99000

दस्त हजर केल्याचा दिनांक : 20/10/2010 04:22 PM
निष्पादनाचा दिनांक : 19/10/2010
दस्त हजर करणा-याची सही :

[Signature]

दस्ताचा प्रकार : 25) अभिहस्तांतरणपत्र
शिकका क्र. 1 ची वेळ : (सादरीकरण) 20/10/2010 04:22 PM
शिकका क्र. 2 ची वेळ : (फ्री) 20/10/2010 04:25 PM
शिकका क्र. 3 ची वेळ : (कबुली) 20/10/2010 04:25 PM
शिकका क्र. 4 ची वेळ : (ओळख) 20/10/2010 04:26 PM

दस्त नोंद केल्याचा दिनांक : 20/10/2010 04:27 PM

ओळख :

खालील इसम असे निवेदीत करतात की, ते दस्ताऐवज करून देणा-यांना व्यक्तीशः ओळखतात,
व त्यांची ओळख पटवितात.

1) धनराज मुकुंदराव उमाळे, घर/फ्लॅट नं. -

गल्ली/रस्ता: -

ईमारतीचे नाव: -

ईमारत नं: -

पेट/वसाहत: -

शहर/गाव: जुनेवानी

तालुका: हिंगणा

पिन: -

2) महेंद्रकुमार अंतुजी माटे, घर/फ्लॅट नं: -

गल्ली/रस्ता: -

ईमारतीचे नाव: -

ईमारत नं: -

पेट/वसाहत: -

शहर/गाव: गोपाल नगर नागपूर

तालुका: -

पिन: -



[Signature]
दु. निबंधकाची सही
हिंगणा

१ वंदराचे वुकाचे
१००० नोंदला

सह दुय्यम निबंधक वर्ग-२, हिंगणा.
दि २० सप्टे १० सन २०१०

प्रमाणित करण्यांत येते की, या दस्ताऐवजात

एकूण ... पाने आहेत.

सह दुय्यम निबंधक वर्ग-२,
हिंगणा.

